



महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक-अ-पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - ८, अंक - १]

गुरुवार ते बुधवार, जानेवारी १० - १६, २०१९ / पौष २० - २६, शके १९४०

[पृष्ठे २

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

जाहीर प्रसिद्धीकरण

क्रमांक नवि-५/आरआर-२/२०१९.— महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगर पंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम, २०१० चे नियम ६ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, राजेन्द्र भोसले, जिल्हाधिकारी, सोलापूर या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला नगरपरिषदेमध्ये दिनांक २९ डिसेंबर २०१८ रोजी घेण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेमध्ये परिशिष्टात नोंद केलेले नामनिर्देशित सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत.

परिशिष्ट

अ. क्र.	नगरपरिषदेचे नाव	निवडून आलेल्या नामनिर्देशित सदस्याचे नाव
१	२	३
१	सांगोला	तेली ज्ञानेश्वर बाळकृष्ण

डॉ. राजेन्द्र भोसले,

भा.प्र.से.,

जिल्हाधिकारी, सोलापूर.

सोलापूर, २ जानेवारी २०१९.

BY COLLECTOR

क्रमांक नवि-५/आरआर-२/२०१९.—In exercise of the powers vested under Rule, 6 of the Maharashtra Municipal Councils and Nagar Panchayats (qualifications and procedure for appointment of Nominated Councillors) Rules, 2010.

I, Rajendra Bhosale, Collector, Solapur, hereby publish the name of person who have been declared elected as Nominated Member of the Sangola Municipal Council of Solapur District from the Municipal Council shown against their name in the General Meeting held on 29th December 2018.

Schedule

Sr. No.	Name of the Municipal Council	Name of the Nominated Councillor
1	2	3
1	Sangola	Teli Dnyaneshwar Balkrishna

Dr. RAJENDRA BHOSALE,
I.A.S.,
Collector, Solapur.

Solapur, 2nd January 2019.

मुख्य कार्यकारी अधिकारी यांजकडून

पुणे जिल्हा परिषद, पुणे

अधिसूचना

क्रमांक जिप/साप्र/सां/३/२०१९.— महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या (वार्षिक प्रशासन अहवाल प्रसिद्ध करणे) नियम, १९६४ मधील ६ नुसार सादर केलेल्या पुणे जिल्हा परिषद आणि पुणे जिल्हा परिषद अंतर्गत सर्व पंचायत समित्यांच्या सन २०१७-२०१८ च्या वार्षिक प्रशासन अहवालास दिनांक २८ डिसेंबर २०१८ रोजी झालेल्या पुणे जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत ठराव क्रमांक ४५५ अन्वये मंजुरी देणेत आलेली आहे.

सूरज मांडरे,
मुख्य कार्यकारी अधिकारी,
पुणे जिल्हा परिषद, पुणे.

पुणे, २ जानेवारी २०१९.

BY CHIEF EXECUTIVE OFFICER

Pune Zilla Parishad, Pune

Notification

क्रमांक जिप/साप्र/सां/३/२०१९.—According to the provisions in Maharashtra Zilla Parishad, Panchayat Samiti's (Publication of Annual Administrative Report) Rule, 1964 under Rule No. 6, Zilla Parishad, Pune has approved the Annual Administrative Report for the year of 2017-2018 of Zilla Parishad, Pune in it's General Body Meeting by Resolution No. 455 on 28th December 2018.

SURAJ MANDHARE,
Chief Executive Officer,
Pune Zilla Parishad, Pune.

Pune, 2nd January 2019.